



सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती

शासकीय तंत्रािकेता, परिसर, गाडागर, अमरावती

Email :- roamravati.dtc@gmail.com,

Web :- www.jdroamt.org

Phone :- 0721- 257 3027, 2572577

Fax :- 0721- 257 7913

तात्काळ

कालमर्यादा दि.३०.०४.२०१५)

क्रमांक :- विकाअ/आस्था/मत्तादायित्व/२०१५/ ९६९

दिनांक :- २९/०४/२०१५

प्रति,

प्राचार्य,

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, अमरावती

शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, यवतमाळ

शासकीय तंत्र निकेतन, अमरावती/खामगांव/यवतमाळ/वाशीम/मुर्तीजापूर

विषय :- अधिकारी / कर्मचारी यांचे मत्ता व दायित्वे विवरण सादर करण्याबाबत...

संदर्भ:-१. सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक:वशिअ-१२१४/प्र.क.२६./११,

दिनांक: २ जून, २०१४

२. या कार्यालयाचे पत्र क्र.विकाअ/आस्था/मत्तादायित्व/२०१४/३४५५, दि.०१.०७.२०१४

३. या कार्यालयाचे पत्र क्र.विकाअ/आस्था/मत्तादायित्व/२०१४/३३४९, दि.१७.०७.२०१४

४. मा.संचालक, संचालनालय यांचे पत्र क्र.४/आस्था/मत्तावदायित्व/२०१५/८४, दि.१८.०४.२०१५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, आपल्या अधिनस्त गट -अ ते गट -क चे अधिकारी /कर्मचारी यांची दिनांक ३१ मार्च २०१५ चे स्थितीस अनुसरून मत्ता व दायित्वबाबतची माहिती प्रपत्र-१, प्रपत्र-२ व प्रपत्र-३ मध्ये भरून (सिलबंद पाकिट) दिनांक ३०.०४.२०१५ पुर्वी प्राधान्याने वर्गनिहाय माहिती यादीसह कार्यालयास सादर करावी.

संदर्भ क्र.२ च्या पत्रासोबत महाराष्ट्र शासन निर्णय तसेच प्रपत्र १, प्रपत्र -२ व प्रपत्र-३ जोडले आहे.

सहपत्र :- संदर्भ क्र.४ चे पत्र

प्र.सहसंचालक,
तंत्र शिक्षण अमरावती

प्रतिलिपी :-

प्रोग्रामर, तंत्रशिक्षण वि.का. अमरावती यांना संकेतस्थळावर टाकण्याकरीता.



तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

३, महापालिका मार्ग, पत्रपेटी क्रमांक १९६७, मुंबई ४०० ००१

E-mail :- dte.desk4@gmail.com

Web :- www.dtemaharashtra.gov.in

क्रमांक : ४/आस्था/मत्तावदायित्व/२०१५/ ६४

दिनांक :

18 APR 2015

प्रति,

- १) संचालक, म.रा., तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई
- २) सहसंचालक,
तंत्र शिक्षण विभागीय कार्यालये,
मुंबई / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / चागपूर

विषय : मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणपत्रे सादर करणेबाबत....

संदर्भ : शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र. वशिअ-१२१४/प्रक्र२६/११,
दिनांक २ जून, २०१४

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचा संदर्भाधिन दिनांक २ जून, २०१४ रोजीचा शासन निर्णय कृपया पहावा.

शासकीय सेवेतील गट-अ व गट-ब मधील सर्व अधिकारी तसेच गट-क मधील कर्मचाऱ्यांची मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणपत्रे सादर करण्याबाबत असलेले पूर्वीचे आदेश शासनाने अधिक्रमित करून यासंदर्भात करावयाच्या आवश्यक कार्यवाहीचे निर्देश सादर संदर्भाधिन शासन निर्णयान्वये शासनाने दिलेले आहेत. तसेच सादरची विवरणपत्रे सादर करण्याकरिता वेळापत्रकसुध्दा देण्यांत आलेले आहे.

प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने (गट ड मधील कर्मचारी वगळता) संदर्भिय शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र-१, प्रपत्र-२ व प्रपत्र-३ मध्ये त्याच्या मालमत्तेचे विवरण प्रत्येक वर्षी सादर करावयाचे असून, प्रत्येक वर्षी त्या-त्या वर्षाच्या ३१ मे पर्यंत सादर करावयाचे आहे.

गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत अशी विवरणपत्रे दरवर्षी विवरणपत्र सादर करण्याच्या वेळीस ते ज्या कार्यालयात कार्यरत असतील त्या कार्यालयाच्या प्रमुखांद्वारे सहसंचालकांना सादर करावीत व सहसंचालकांनी ती संस्थानिहाय एकत्रित करून दरवर्षी ३० एप्रिल पर्यंत या कार्यालयास सादर करण्यांत यावीत.

संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांनी ही विवरणपत्रे सीलबंद लिफाफ्यात सादर करावीत. तसेच ही विवरणपत्रे प्राप्त झाल्यानंतर संदर्भिय शासन निर्णयात अ.क्र. २ (i)(ii)(iii) मध्ये नमूद केलेल्या विहित प्राधिकाऱ्यांनी ती स्वतःच्या ताब्यात ठेवावयाची आहेत. तसेच त्यानुसार प्राप्त झालेल्या विवरणांचा अहवालसुध्दा सादर करावयाचा आहे.

सादर आदेशातील परिच्छेद ४ नुसार पुढीलप्रमाणे निर्देश देण्यांत आलेले आहेत.

अ) या आदेशाप्रमाणे कोणतेही विवरण विहित कालावधीत सादर न केल्यास ती गैरवर्तणूक मानण्यांत येईल व अशा गैरवर्तणूकीबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतूदीनुसार शिस्तभंगविषय कारवाई करण्यांत येईल.

ब) अशा प्रकारची त्या-त्या वर्षांची वार्षिक मालमत्ता विवरणपत्रे सादर केली असणे ही राज्य शासनामधील सर्व टप्प्यांवरील पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेंतर्गतच्या पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौरा यासाठी पूर्वअट म्हणून विहित करण्यांत आलेले आहे. परिणामी कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यास आश्वासित व नियमित पदोन्नतीचा लाभ देण्यापूर्वी किंवा प्रतिनियुक्तीस अनुमती देण्यापूर्वी तसेच कार्यालयीन विदेश दौऱ्यास अनुमती देण्यापूर्वी त्याने


2015

22/04/15

त्या वर्षाचे ३१ मार्च रोजीचे मालमत्ता विवरणपत्र सादर केले नसल्यास त्यांना पदोन्नती / आश्वासित प्रगती योजनेतील पदोन्नती देण्यांत येऊ नये. व अशी विवरणपत्रे सादर केल्यानंतरच त्यांना पदोन्नती दिली जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच असे विवरणपत्रे सादर केले नसेल तर त्यास प्रतिनियुक्ती किंवा विदेश दौऱ्यास अनुमती देण्यांत येऊ नये.

तरी, सर्व सहसंचालकांना कळविण्यांत येते की, उपरोक्त अ व ब येथील तरतूदी विचारात घेऊन यापुढे पदोन्नती / पदोन्नतीस मुदतवाढ / आश्वासित योजनेतर्गत पदोन्नती / प्रतिनियुक्ती / परदेश दौरा याबाबतचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करतेवेळी प्रस्तावातील संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून विहित कालावधीत आवश्यक ती विवरणपत्रे सादर करण्यांत आले आहेत किंवा कसे याबाबतचा तपशीलही देण्यांत यावा. तसेच संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतूदीचे काटेकोरपणे पालन करून आपल्या अधिपत्याखालील संस्था/कार्यालयातील गट अ व गट-ब मधील सर्व अधिकाऱ्यांचे मत्ता व दायित्वे याबाबतची वार्षिक विवरणपत्रे या कार्यालयास शासनास सादर करण्यासाठी दिनांक ३० एप्रिल २०१५ पर्यंत संस्था/कार्यालय-निहाय एकत्रित करून सादर करावीत. सादरची विवरणपत्रे संचालनालयास सादर करताना प्रशासकीय संवर्गातील व पदवी संस्थांमधील गट अ मधील अध्यापक तसेच गट-ब च्या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची विवरणपत्रे कार्यासन क्रमांक ४ ला तसेच पदविका संस्थांमधील गट-अ च्या अध्यापकांची विवरणपत्रे कार्यासन क्रमांक ४अ ला स्वतंत्र पत्राद्वारे पाठविण्यांत यावीत.

तसेच आपल्या अधिपत्याखालील गट क च्या कर्मचाऱ्यांबाबत संदर्भिय शासन निर्णयातील तरतूदीनुसार योग्य वेळी कार्यवाही करावी. शासन निर्णय व त्यासोबतचे विवरणपत्र आपल्या विभागातील कार्यालये/संस्थांमधील सर्व नियमित गट-अ, ब व क च्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यालय प्रमुख / संस्था प्रमुख यांचेमार्फत निदर्शनास आणून देणेबाबतची कार्यवाही करून त्यांचेकडून पोच घेण्यांत यावी.


(डॉ. सुभाष महाजन)
संचालक, तंत्र शिक्षण,
म.रा. मुंबई

प्रत : मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, (तांशि-१) मंत्रालय विस्तार भवन, मुंबई यांना माहितीकरिता सविनय सादर.

प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी

- १) कार्यासन क्र. ४, त्यांना कळविण्यांत येते की, संदर्भिय शासन निर्णय, संचालनालयातील सर्व कार्यासन अधिकारी / कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून त्यांची पोच घ्यावी.
- २) कार्यासन क्र. १२, मु.का., मुंबई. त्यांना कळविण्यांत येते की, संदर्भिय शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे संचालनालयातील गट-क मधील कर्मचाऱ्यांच्या मत्ता व दायित्वे यांच्या विवरणपत्राबाबतची पुढील कार्यवाही त्यांचेकडून करण्यांत यावी.
- ३) कार्यासन क्र. ४ अ यांना माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी